



ANNUAL GENERAL MEETING

Date: Tuesday, December 15th, 2020

Time: 11.00 am. (IST)

Mode and Deemed Venue: Through Video Conferencing Facility (CISCO WebEx),
At post Pimpali, Tal- Baramati, Dist-Pune-413102

Corporate Participants:

- 1) Mr. Rajendra D. Pawar : Chairman and Managing Director
- 2) Subhash J. Gulve: Director
- 3) Mrs. Vijaya Hiremath: Independent Director
- 4) Mr. Rafique Bhorl, Independent Director
- 5) Subhash Kore, Chief Financial Officer
- 6) Mr. Devendra Kulkarni: Company Secretary

Statutory Auditors:

- 1) CA Suhrud Lele, Partner, Kirtane & Pandit LLP
- 2) CA Parag Pansare, Partner, Kirtane & Pandit LLP

Scrutinizer:

- 1) CS Hrishikesh Wagh: Partner, KANJ and Co. LLP

- **Welcome Address – Mr. Devendra Kulkarni**

नमस्कार, मी देवेन्द्र कुलकर्णी, आपल्या बारामती ऍग्रो चा कंपनी सेक्रेटरी... या विडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंग द्वारे संस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जमलेल्या सभासदांचे स्वागत करतो.

आणि आपल्या माननीय CHAIRMAN साहेबांचे व संचालक मंडळातील सदस्य, माननीय गुळवे आबा, दाभाडे सर, बोहरी सर आणि विजया मॅडम यांचे स्वागत करतो.

तसेच संस्थेचे COO, बाबासाहेब सूर्यवंशी सर व CFO, कोरे सर, स्टॅट्यूटरी ऑडिटर, मेसर्स कीर्तने पंडित, सेक्रेटरीअल ऑडिटर रिसबूड सर, आणि या सभेसाठी चे scrutiniser वाघ सर यांचे ही स्वागत करतो.

ही सभा विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे कारण की अजून ही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे प्रत्यक्षात एकत्र येऊन सभा घेण्याची अनुमती नाही.

सभेसाठी आवश्यक असणारी सभासदांची संख्या म्हणजेच कोरम हा उपस्थित आहे. सभेच्या प्रथे प्रमाणे, सभेच्या नोटिशींचे वाचन आपल्यासमोर करत आहे.

सर्वसाधारण विषय

- १) संस्थेचे दिनांक मार्च ३१, २०२० रोजीचे स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय विवरणपत्र व तसेच संचालकांचा व हिशेब तपासनीसांचा अहवाल प्राप्त करणे, विचारात घेणे आणि स्वीकारणे.
- २) प्रेफरेन्स शेअर्स वर लाभांश (डिविडेंड) घोषित करणे.
- ३) क्रमपद्धतीने निवृत्त होणाऱ्या व पुनःनेमणुकीसाठी संमती दर्शविलेल्या श्री. ऋषिकेश दाभाडे (डीआयएन ०६४३४१८५) यांची संचालकपदी नेमणूक करणे.
- ४) या सभेपासून पुढील ५ वर्षे, मेसर्स कीर्तने पंडित (रेजिस्ट्रेशन क्रमांक. १०५२१५W / W १०००५७) यांची हिशेब तपासनीस म्हणून नेमणूक करणे व त्यांचा मुशाहिरा ठरवणे.

विशेष विषय

- ५) किंमत लेखपरीक्षकांचा ३१ मार्च, २०२१ रोजी संपणा-या आर्थिक वर्षाकरिता मुशाहिरा ठरविणे.
- ६) मेमोरँडम ऑफ असोसिएशन मध्ये बदल करणे.
- ७) श्री. राजेंद्र पवार यांची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी पुढील तीन वर्षाकरिता पुनःनेमणूक करणे व त्यांचा मुशाहिरा ठरवणे.
- ८) श्री. रोहित पवार यांची पूर्णवेळ संचालकपदी पुढील तीन वर्षाकरिता पुनःनेमणूक करणे व त्यांचा मुशाहिरा ठरवणे.
आता, आपले कार्यकारी संचालक मा. गुळवे आबा यांना विनंती करतो कि त्यांनी संस्थेचा, वित्तीय वर्ष २०१९-२० मधील आर्थिक स्थितीचा आढावा सभेसमोर मांडावा.

• **Financial Overview – Mr. Subhash J. Gulve**

- १) भागभांडवल : ३१ मार्च, २०२० अखेर संस्थेचे भागभांडवल रु. ४८ कोटी ७२ लाख आहे. अहवाल वर्षामध्ये भागभांडवलामध्ये वाढ झालेली नाही.
- २) राखीव निधी : ३१ मार्च २०२० अखेर राखीव निधी रु. ३८५ कोटी ४० लाख असून मागील वर्षी रु. ३६८ कोटी ७६ लाख होता. राखीव निधीमध्ये रु. १६ कोटी ६४ लाख ने वाढ झालेली आहे.
- ३) एकूण मालमत्ता : अहवाल वर्षामध्ये आपले संस्थेची स्थावर मालमत्ता रु. ४६३ कोटी १५ लाख असून असून मागील वर्षी रु. ४०७ कोटी ८० लाख होती.
- ४) उलाढाल : ३१ मार्च २०२० अखेर एकूण उलाढाल रु. १७६७ कोटी ५० लाख आहे. तर मागील वर्षीची उलाढाल रु. १८४७ कोटी ८९ लाख होती.
- ५) घसारा : अहवाल वर्षामध्ये घसारा रु. ५८ कोटी ७० लाख असून मागील वर्षी रु. ४८ कोटी ७१ लाख होता.
- ६) कर्ज : ३१ मार्च २०२० अखेर एकूण कर्ज १५६ कोटी ८६ लाख तर मागील वर्षी १३८ कोटी २५ लाख होते.
- ७) सभासद संख्या : ३१ मार्च २०२० अखेर एकूण सभासद संख्या २१६७०, तर मागील वर्षी २१६७१ होती.
- ८) आपल्या संस्थेच्या अहवाल वर्षामध्ये एकूण ३३० सभासदांना ४२२ एकरा करिता रु. ३२ लाख ४६ हजारांची रोपे देण्यात आली. एकूण १४ सभासदांच्या ४० एकरावर रु. ८ लाख ७६ हजारांचे चे ड्रीप बसवण्यात आले. तसेच एकूण ११६९ सभासदांच्या ३२०० एकराकरिता रु. १ कोटी ८५ लाख ८२ हजारांची खाते वाटप करण्यात आली.
- ९) करारपद्धतीने कुक्कुटपालन :
या योजनेनुसार आपले संस्थेने एकूण २००० शेतकऱ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या शेतकऱ्यांना या वर्षामध्ये जोपासना खर्च (growing charges) म्हणून एकूण रु. ३२ कोटी ११ लाख देण्यात आले आहेत.

मा. आबांनी, सदर अहवाल सभेसमोर मांडल्याबद्दल त्यांचे आभार

यानंतर मी मा. दादांना विनंती करतो की, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.

- **Chairman's Speech - Mr. Rajendra D. Pawar**

नमस्कार राजेंद्र पवार आपल्या संस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी या विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे जमलेल्या सर्व सभासदांचे, संचालक मंडळातील सदस्य, आपले ऑडिटर्स आणि इतर पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा स्वागत.

दरवर्षी, अप्पासाहेब पवार सभागृहामध्ये, संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वजण एकत्र येत असतो परंतु आपल्या कंपनी सचिवांनी सांगितल्या प्रमाणे कोरोनाचा धोका अजून ही असल्यामुळे, एकत्र येऊन सभा घेण्याची अनुमती नसल्यामुळे आपण ही सभा या माध्यमातून घेत आहोत.

आत्ताच, आंबांनी, संस्थेचा वित्तीय वर्ष २०१९-२० चा अहवाल आपल्यासमोर मांडला. वित्तीय वर्ष २०१९-२० हे अतिशय अडचणीचे आणि आव्हानात्मक होते. जून ते ऑगस्ट, २०१९ या कालावधी दरम्यान झालेली अतिवृष्टी तसेच डिसेंबर २०१९ पासून सुरु झालेली कोरोना वैश्विक महामारी यामुळे जागतिक ते वैयक्तिक अशा सर्व स्तरांवर विपरीत परिणाम झाले.

बाजारातील ब्रॉयलर पक्षांचे अतिरिक्त उत्पादन आणि त्यानंतर कोरोनाचा प्रसार व चिकन खाण्याबाबत असलेल्या अफवांमुळे, पोल्ट्री उद्योगाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले त्याचा आपल्या संस्थेच्या पोल्ट्री विभागावर आर्थिकदृष्ट्या विपरीत परिणाम झाला परंतु, सरकार ने घेतलेल्या काही सकारत्मक धोरणामुळे आणि आपल्या सर्वजणांच्या सहकार्यामुळे, आज रोजी, संस्थेचा पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा चांगली कामगिरी करत आहे.

साखरेसंदर्भात बोलायचे झाल्यास, आपल्या सर्वांना माहित आहेच की यंदाचा साखर हंगाम हा नेहमीपेक्षा मोठा असून मोठ्या प्रमाणावर उसाची उपलब्धता आहे. मी इथे सांगू इच्छितो की, आपण या हंगामासाठी नोंद केलेला सर्व ऊस गाळपासाठी घेणार आहोत ज्यामुळे या मोठ्या हंगामाचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो.

आपणांस सांगताना आनंद होतोय की या हंगामाच्या छोट्याश्या कालावधीतच आपण 500000 MT इतके गाळप पूर्ण केले आहे. ह्याचे श्रेय, आपल्या सारख्या सभासदांना जाते ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा केला आहे.

आपले आबा, ऍग्री चा सर्व स्टाफ व तुम्ही सर्वजण कायम एकमेकांच्या संपर्कात असतात आणि आपले सहकार्य त्यांना मिळत असते. या बद्दल मी, संस्थेतर्फे आपणास धन्यवाद देतो आणि असेच सहकार्य व साथ मिळत राहो अशी आशा व्यक्त करतो.

आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले काही वर्ष हवामानात होणारे सततचे बदल, पावसाची अनियमितता, आर्थिक अडचणी यामुळे आपल्या शेती व्यवसायावर कायम संकट असते त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शेतीचे व शेती पूरक व्यवसायाचे योग्य ते नियोजन करावे. मी सांगू इच्छितो की कुठल्याही मार्गदर्शनासाठी, मदतीसाठी, आपली संस्था, मी, रोहित दादा, आबा व इतर मंडळी कायम आपल्या बरोबर आहोत.

आपणही आपले सहकार्य, विश्वास कायम ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत इथे थांबवतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.

आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी..!!!

- **Voting instructions – Mr. Devendra Kulkarni**

दादांनी मनोगत व्यक्त केल्याबद्दल, सर्वातर्फे, मी त्यांचे आभार मानतो.

सभासदांसाठी एक सूचना आहे की ज्यांनी ई-वोटिंग मार्फत मतदान केले नाही त्यांनी NSDL च्या website वर जाऊन आपले मतदान नोंदवावे. ई-वोटिंग ची लिंक चॅट बॉक्स मध्ये दिलेली आहे. ई-वोटिंग विषयी अधिक माहिती असल्यास, सभा संपल्यानंतर कृपया शेअर्स डिपार्टमेंट मध्ये संपर्क साधावा.

आजच्या सभेकरिता आपण सर्वजण या विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि आजची सभा संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद

Meeting concluded at: 11:20 AM